# 30 dead in stampede at Maha Kumbh

t least 30 people were killed and 60 others injured in a stampede at the Maha Mela early hours of Wednesday, officials said. The pre-dawn stampede at the Sangam area occurred as millions of pilgrims jostled for space to take a holy dip on the occasion of Mauni Amavasya, considered one of the most auspicious days during the mela.

Deputy Inspector General (DIG) of Police Vaibhav Krishna told a press conference here in the evening the stampede has left 30 dead and 60 others injured. "The incident took place between 1-2am due to the pressure of the crowd. The crowds broke barricades and jumped to the other side, crushing those waiting there. Over 90 injured were rushed to the hospital, out of whom 30 died," he said.

Following the incident, Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath ordered a judicial inquiry to find the reasons that led to the stampede at the Maha Kumbh in which 30 people died and 60 were injured

President Droupadi Murmu expressed deep sorrow over the stampede at the Maha Kumbh and prayed for the recovery of those injured. "The stampede incident at Prayagraj Maha Kumbh is extremely sad. I express my condolences to the families of the injured devotees and pray to God that all the injured devotees recover soon," Murmu said in a post on 'X' in Hindi.

Prime Minister Narendra Modi also expressed his condolences and said he was monitoring the situation after the stampede and bathing at the Maha Kumbh has since started there. "I am in constant touch with the Uttar Pradesh government. Due to 'Mauni Amavasya', crores of devotees have reached there. For sometime, the process of bathing had been halted, but now for several hours, the yatris are taking a bath. I once again convey my condolences to



at the Sangam during the ongoing Maha Kumbh Mela in Prayagraj

66 I AM IN CONSTANT TOUCH WITH THE **UTTAR PRADESH GOVERNMENT. DUETO** 'MAUNI AMAVASYA', **CRORES OF DEVOTEES HAVE** REACHED THERE. I CONVEY MY CONDOLENCES TO THE FAMILIES" NARENDRA MODI

the families," he said at his poll rally in Delhi's Kartar Nagar.

Meanwhile, the opposition hit out at the Centre and the Uttar Pradesh government, with Congress leader Rahul Gandhi saying that mismanagement and administration's special focus on VIP movement were responsible for the tragic incident. Gandhi also said "VIP culture" should be reined in and the government should make better arrangements to fulfil the needs of common devotees at the Maha Kumbh in Prayagraj.

Congress president Mallikariun Kharge said "half-baked arrangements, VIP movement, paying more attention to self-promotion and mismanagement are responsible for this". Such arrangements despite spending thousands of crores of rupees are condemnable, he said. Opposition leaders in Uttar Pradesh targeted the Adityanath government over the stampede. Samajwadi Party president Akhilesh Yadav demanded that the management of the world's largest religious event should be immediately handed over to the army. Yadav also said that those who claimed "worldclass arrangements" in the Maha Kumbh should resign from their posts taking moral responsibility for the stampede.

Former Congress chief Rahul Gandhi said the news of "many people's death and many getting injured due to stampede in Prayagraj Maha Kumbh is extremely saddening".

"Mismanagement and administration's special focus on VIP movement instead of common devotees are responsible for this tragic incident," Gandhi said in his

## Isro scores century of missions

Chennai, 29 January

The Indian Space Research Organisation (Isro) on Wednesday morning created history by successfully launching their GSLV-F15 and placing NVS-02 into orbit, marking of GSLV-F15 with its indigenous the 100th rocket mission from Sriharikota in Andhra Pradesh.

'It's a privilege to be associated with the Department of Space at the historic moment of this record feat. Team #ISRO, you have once again made India proud with the successful launch of GSLV-F15 / NVS-02 Mission. From a humble beginning by Vikram Sarabhai, Satish Dhawan and few others, it has been an amazing journey," Union Minister Jitendra Singh wrote on social media platform X.

Prime Minister Narendra Modi on Wednesday congratulated the Indian Space Research Organisation (Isro) on its 100th launch, lauding it as a historic feat and asserting that the "incredible milestone" illustrates the vision, dedication and commitment of scientists and engineers.

This was the first mission by Isro in 2025. The satellite was "precisely injected into the required (GTO) orbit. This mission is the 100th launch, which is a very significant Constellation (NavIC) includes sev-

milestone," said ISRO Chairman V Narayanan after the launch.

The launch was conducted after a 27-hour countdown when the 50.9-metre tall rocket took off at around 6.23 am from the second launch pad in Sriharikota. The role cryogenic stage was to place the NVS-02 satellite into Geosynchronous Transfer Orbit. This comes after the success of the GSLV-F12 mission that carried navigation satellite NVS-01 on May 29, 2023.

The first launch from Sriharikota was on August 10, 1979, when an experimental flight Satellite Launch Vehicle-3 (SLV-3 E10) carrying the Rohini Technology Payload took off from the facility. Interestingly, former president A P J Abdul Kalam was then with Isro and was the director of that mission.

The first major success from the port was the launch of the Rohini satellite, RS-1, on July 18, 1980. The NVS-02 satellite will add to the existing NavIC constellation, increasing the number of operational satellites from four to five.

This will help in improving the accuracy of positioning services in India and neighbouring areas. Navigation Indian



The role of GSLV-F15 was to place the NVS-02 satellite into a Geosynchronous Transfer Orbit, increasing the number of operational satellites from four to five

en satellites, giving independent rate position, velocity and timing positioning services similar to the global positioning system (GPS). The satellite will look into applications like terrestrial, aerial and maritime navigation, precision agriculture, fleet management, location based services in mobile devices, orbit determination for satellites. Internet-of-Things (IoT)-based applications, emergency and timing services, ISRO said.

NavIC will not just provide accu- With inputs from PTI

(PVT) service to users in India, but will also provide services to over 1,500 km beyond the country's area.

The GSLV-F15 is the 17th flight of this type of rocket and the eighth operational flight with a domestic Cryogenic stage engine. NVS-02 satellite was designed, developed and integrated at the UR Satellite Centre (URSC).

Aditya Birla Housing Finance, a wholly owned subsidiary of Aditya Birla Capital said it has secured an investment of ₹830 crore through non-convertible debentures (NCDs) from the International Finance Corporation (IFC).

The funds raised through IFC's investment will be utilised to address critical gaps by providing housing loans to low-income and middle-income groups (LIG and MIG), with a particular focus on encouraging homeownership among women, the company said. Additionally, a portion will also be allocated to supporting MSMEs, especially women-led enterprises, to drive growth and economic progress.

'This investment aims to enhance financial inclusion, uplift underserved communities in the affordable housing and MSME sector", the company said.

# Aditya Birla Housing AAP showing signs of gets ₹830 cr from IFC desperation: Modi

Prime Minister Narendra Modi launched an all-out attack on AAP chief Arvind Kejrwal on Wednesday, saying his "disgusting" comment that the BJPruled Haryana was mixing "poison" in the Yamuna is a sign of desperation as the "AAP-da" can sense it is going to be drowned in the same river in these polls. Addressing a rally at Kartar Nagar, Modi likened AAP leaders to notorious fraudster and serial killer Charles Sobhraj, and said the "AAP-da people" have committed a "sin" that will not be forgotten by history, and the people of Harvana and the country.

On Monday, Kejriwal alleged the BJP-ruled Haryana is supplying "poison-mixed" water to Delhi with the intention of killing people and blame it on the AAP to take electoral benefit. Saying that he has been drinking the Yamuna water for 11 years, the prime minister asked people, "Can anyone imagine that the BJP government in Harvana was trying to poison me?" Kejriwal's claims are an insult not just to Haryana but to all Indians, he said.

## **Govt okays Mutual Credit Guarantee Scheme**

The government on Wednesday approved the Mutual Credit Guarantee Scheme for MSMEs (MCGS-MSME), fulfilling a Budget announcement for FY25. This aims to strengthen the manufacturing sector by providing 60 per cent guarantee coverage for loans up to ₹100 crore, specifically for the purchase of plant and machinery or equipment.

According to the official statement of the government, under this scheme, eligible MSMEs, which must have a valid Udvam Registration Number, can receive substantial credit support to enhance their operational capabilities.

Key features of the scheme include a loan guarantee that does not exceed ₹100 crore, with a minimum of 75 per cent of the project cost allocated for equipment or machinery. For loans up to ₹50 crore, a repayment period of up to eight years is allowed, with a moratorium on principal payments for up to two years. Larger loans may have extended repayment schedules and moratorium periods. BS REPORTER

## **6** Piramal

Regd. Office: Gr. Flr., Piramal Ananta, Agastya Corp. Park, Kamani Junction, LBS Marg, Kurla, Mumbai 400070 Maharashtra, India Tel No.: +91 22 3802 3000 / 4000; Email Id: shareholders.ppl@piramal.com; Website: www.piramalpharma.com

## Extract of Consolidated Financial Results for the Three and Nine months ended December 31, 2024

						Ru	pees (in crores)
Sr. No.	Particulars	Three months ended 31/12/2024	Three months ended 30/09/2024	Corresponding Three months ended 31/12/2023	Year to date figures for the current previous period ended 31/12/2024	Year to date figures for the current previous period ended 31/12/2023	For the previous year ended 31/03/2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue from Operations	2,204.22	2,241.75	1,958.57	6,397.11	5,618.80	8,171.16
2	Earnings before interest, depreciation, tax, share of profit of associates and joint venture and exceptional items for the period (EBITDA)	349.87	402.72	329.88	976.62	815.34	1,371.65
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, share of net profit of associates and Exceptional and/or Extraordinary items)	49.75	102.86	37.68	85.13	(63.37)	182.59
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after share of net profit of associates And Exceptional and/or Extraordinary items)	66.80	120.12	19.36	141.84	(48.19)	179.29
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after share of net profit of associates And Exceptional and/or Extraordinary items)	3.68	22.59	10.11	(62.37)	(83.45)	17.82
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	18.75	77.55	53.94	3.51	(4.51)	74.54
7	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- each)	1,323.58	1,323.14	1,322.95	1,323.58	1,322.95	1,322.95
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						6,588.42
9.	Earnings Per Share (Face value of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	0.03	0.17	0.08	(0.47)	(0.66)	0.14
	2. Diluted:	0.03	0.17	0.08	(0.47)	(0.66)	0.14

## Notes:

1. Additional information of the Company on standalone basis is as follows:

						R	upees (in crores)
Sr. No.	Particulars	Three months ended 31/12/2024	Three months ended 30/09/2024	Corresponding Three months ended 31/12/2023	Year to date figures for the current previous period ended 31/12/2024	Year to date figures for the current previous period ended 31/12/2023	For the previous year ended 31/03/2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Revenue	1,248.32	1,284.39	1,024.14	3,595.91	2,864.81	4,390.11
2.	Profit before tax	159.41	275.71	89.66	546.78	144.95	507.62
3	Profit after tay	118 80	210.06	74 34	414 13	118 14	391 22

- 2. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Three and nine months ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the Three and nine months ended 31st December, 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.piramalpharma.com).
- 3. Exceptional and/or Extraordinary items are adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.
- 4. The above results have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 28th January, 2025. These results have been subjected to limited review by statutory auditors who have expressed an unmodified review
- The financial results can also be accessed by scanning the QR code.



Date: January 28, 2025

For Piramal Pharma Limited

Nandini Piramal Chairperson DIN: 00286092



## **Unaudited Consolidated Financial Results** for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024

(₹ in Lakhs)

SI. No.	Particulars	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)	ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)
1	Total Income from Operations	86,445	2,59,382	80,298
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	11,762	39,373	13,959
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11,762	39,373	13,959
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,226	30,541	10,751
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6,502	34,354	14,251
6	Equity Share Capital	3,054	3,054	3,054
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each) 1. Basic 2. Diluted	3.04 3.04	10.05 10.05	3.53 3.53

## **Unaudited Standalone Financial Results** for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024

il. Io.	Particulars	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)	Nine Months ended 31.12.2024 (Unaudited)	Corresponding Quarter ended 31.12.2023 (Unaudited)
1	Turnover	56,532	1,62,690	53,196
2	Profit before tax	10,239	29,819	10,777
3	Profit after tax	7,707	22,397	8,138
4	Total comprehensive income/(loss) for the year	7,827	22,401	8,103

The above is an extract of the unaudited standalone and consolidated financial results for the guarter and nine months ended 31.12.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results for the quarter and nine months ended 31.12.2024 are available on the websites of the Stock Exchange(s) where the equity share of the Company are listed i.e., www.nseindia.com & www.bseindia.com, Company's website i.e. www.ushamartin.com and can also be accessed by scanning the Quick Response Code.




Place: Singapore Date: 29th January, 2025

Raieev Jhawar Managing Director

## **Usha Martin Limited**

CIN: L31400WB1986PLC091621

Registered Office: 2A, Shakespeare Sarani, Kolkata – 700 071, India Phone: (033) 71006300 Fax: (033) 71006415, Website: www.ushamartin.com; Email: investor@ushamartin.co.in



























वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या तारखेत बदल

पुणे, दि.२९ ः महाराष्ट्र मोटार वाहन विभागातर्फे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियान २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या कालावधीतील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. राज्यस्तरीय

रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक अभियानाचे शी शिवछत्रपती क्रीडा संकूल बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले असून यामध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मोटार वाहन विभागाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता शुक्रवार ३१ जानेवारी हा दिनांक आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने शनिवार ८ फेब्रुवारी रोजी निरीक्षणाकरीता सादर करावीत.शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीकरीता ३१ जानेवारी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्यांच्या वेळेम ध्ये अंशतः बदल करून शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे पुर्नवेळापत्रक ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात

## PUBLIC NOTICE

My clients (1) MR HANIF A.K SHAIKH (2) MR SHAÌZAD GUL KHAN, acquired/ purchased from (1) MR NITIN JAYWANT PATIL S/o deceased Mr Jaywant Devram Patil (2) MR RAMESH MAHADEV PATIL (3) MR SURESH SHANTARAM PATIL (4) MR KAMALAKAR DATTARAM PATIL S/o deceased Dattaram Sakharam Patil vide Memorandum of Understanding date 01/12/2024, their respective undivided shares in respect of the property/land described in the schedule, in short, the "said

Any person or persons having any adverse claim, right, title or interest or any part thereof either by way of sale, development, transfer of development rights, inheritance mortgage, intimation of mortgage, collatera security or debts of banks, financia institutions lease or lien charge trust sement, adverse possession, right of way, claim of possession by decree of a civil court tenancy, injunction, surrender of possession of part of land in lieu of development right certificate, development, exchange, venture development, attachment of the ncome tax authorities or attachment by authorities constituted under the Economic Offence Wing, MPID, Bankruptcy o otherwise howsoever are requested to make the same known in writing along with the supporting documents duly certified, to the undersigned at Office No. 05, 1st floor, Asmita Orient, Above CCD, Mira Road East, within fteen days from the date of publication ereof, failing which all such claims and/or bjections, if any, will be considered waived and abandoned.

SCHEDULE All that piece and parcel of land lying being and situate at Village Ghodbunder and within the limits of Mira Bhayandar Municipa Corporation and in the registration district and sub-district of Thane bearing Survey No 82 containing by area admeasuring 4600 Sq. meters from original total area land holdir admeasuring 104.74.98 HRP For M/s. Zaigam & Jamshed

Zaigam Rizvi Advocate Date:30/01/20

#### जाहीर नोटीस माझे अशिल श्री. धर्मेद्रसिंह दिलबरसिं

**ाणा,** यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस दे आहे की, खालील नमूद मिळकतीचे मालक **कै. सं** वासंती दिलबरसिंह राणा यांचे दिनांव १९.०५.२०२१ रोजी निरवसीयत निधन झाले यांच्या पश्चात त्यांचे पती **श्री. दिलबरसिंह केशरसिं** राणा आणि त्यांची मले श्री. उपेंद्र सिंह दिलबर सिं राणा, श्री. प्रतापसिंह दिलबरसिंह राणा, श्री **धर्मेद्रसिंह दिलबरसिंह राणा** हे वारसदार आहेत. **श्री** देलबरसिंह केशरसिंह राणा, श्री. उपेंद्र सिं दिलबर सिंह राणा आणि श्री. प्रतापसिंह **दिलबरसिंह राणा** यांनी नमूद मिळकतीमधील त्यांच अविभाजीत हीस्सा, हक्क, हितसंबंध, दावा, अधिका

। दि. २९.०१.२०२५ रोजी हक्कसोड पत्र नोंदणी क्र

बरल-७-१७१६-२०२५ अन्वये श्री. धर्मेद्रसिं दि**लबरसिंह राणा** यांना दिला आहे. या नोटिशीद्वारे नमूद मिळकतीच्या भांडवलात लमत्तेत असलेले **कै.<sup>े</sup>सौ. वासंती दिलबरसिं राणा** यांचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंध यांच्याकड्न हक्क मागण्या/हरकती मागविण्यांत ये आहेत. ही नोटिस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १ देवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी २०, अनि सोसायटी, सेक्टर ६. आरएससी रोड-५२. चारकोप कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ या पत्त्याव त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर हरावेत अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकार हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास सोडुन दिला आहे असे समजण्यात येईल याची नों यावी आणि नमूद मिळकतीच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले **कै. सौ. वासंती दिलबरसिंह राणा** यांचे भा हितसंबंध श्री. धर्मेंद्रसिंह दिलबरसिंह राणा

## मिळकतीचा तपशिल

अधिकाऱ्यास मोकळीक राहील.

ांच्यानावे हस्तांतरीत करण्यास म्हाडा/संस्थेस/संबंधित

रूम नं. क-१०, चारकोप (३) सरोवर सह. गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ७०४, सेक्टर ७, रोड गरएससी-७१, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ३० चौ.मी. बिल अप, गांव: कांदिवली, तालुका: बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.

श्री. नितेश दि.आचरेकर दिनांक: ३०/*०१/२०*२५

## फॉर्म क्र. यूआरसी - २

कायद्याचे प्रकरण २१ च्या भाग १ अंतर्गत नोंदणीकरणासंदर्भात सूचना देणारी जाहिरात (कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ३७४ (बी) व कंपन्या (नोंदणीकरणास अधिकृत) नियम, २०१४ च्या नियम ४ (१) अंतर्गत)

- याद्वारे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा. २०१३ चे अनच्छेद ३६६ चे उप अनच्छेद (२) च्या अनुपालनांतर्गत कावेरी इन्फ्रा बिल्डकॉन एलएलपी यांचे कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरण २१ च्या भाग १ अंतर्गत शेअर्सद्वारे मर्यादित कंपनी म्हणून नोंदणीकरण करण्यासाठी सीआरसी आयआयसीए प्लॉट क्र ६, ७ व ८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर यांच्याकडे अर्ज करण्यात आला आहे.
- ए) बांधकाम व्यावसायिक, मालमत्ता विकासक, अभियांत्रिकी कंत्राटदार, सिव्हिल, मेर्केनिकल तसेच मजूर कंत्राटदार, इमारत व बाधकाम अभियंते, सल्लागार, आयातदार, निर्यातदार तसेच प्रीफॅब्रिकेटेड प्रीकास्ट घरे, सामग्री, साधने, अवजारे, यंत्रसामग्री व धातूच्या वस्तूंचे उत्पादन काण्याचा व्यवसाय काणे तसेच उचित व योग्य अशा अटींवर त्यात बदल करणे, पाडणे, काढू-टाकणे किंवा दुरुस्ती करणे तसेच डिझायनर्स, रिअल इस्टेट मालक, लेआउट प्रमोटर्स आणि रिअल इस्टेट ब्रोकर, रिअल इस्टेट एजंट व अन्य सेवा प्रदाते म्हणून काम करणे. भारतात किंवा बाहेर पारंपारिकपणे. सहसा व सोयीस्करपणे चालणारा कोणताही व्यवसाय करणे तसेच कोणतेही क्षेत्र जमीन, इमारती, संरचना खरेदी करणे, संपादन करणे, भाडेपट्टा घेणे किंवा बदल्यात घेणे किंवा इतर कोणत्याही कायदेशीर पद्धतीने ते खात्यात बदलणे, ते विकसित करणे, विल्हेवाट लावणे किंवा देखभाल करणे व भाड्याने देणे.
- प्रस्तावित कंपनीच्या मसुद्याचे ज्ञापन व संस्थापन समयलेखाची प्रत कार्यालय पत्ता : गोपाळराव स्मृती, २ रा मजला, भुसार आळी, कळवा, ठाणे - ४०० ६०५ या ठिकाणी परीक्षण करता येऊ शकेल.
- यादारे सचना देण्यात येत आहे की. सदर अर्जासंदर्भात कोणाही व्यक्तीची कोणतीही हरकत असल्यास त्यांची हरकत लिखित स्वरूपात कंपनी निबंधक, आरओसी सीआरसी, आयआयसीए, प्लॉट क्र. ६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर, जिल्हा गुरगाव (हरयाणा) - १२२ ०५० येथे सदर सूचनेच्य प्रसिद्धी दिनांकापासून वीस दिवसांच्या आत पाठवावी ज्याची एक प्रत प्रस्तावित कंपनीच्या नोंदणीकृत

दिनांक : २९.०१.२०२५

अर्जदारांची नावे श्री. नजीब सुलेमान मुल्ला श्री. विशाल भरत पाटील श्री. मिलिंद भरत पाटील कु. साक्षी मिलिंद पाटील श्री. मनोज संभाजी सावंत श्री. फरहान सुलेमान मुल्ला

श्री. रिझवान नझीर मुल्ला

## सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई १९२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६.

### जाहीर नोटीस

वंकल्प को. ऑप. क्रेडीट सो. लि. ह. नं. १६, तुप्तीसदन, को.हौ.सोसायटी २० फीट रोड पोलीस चौकीमागे. काजुपाडा, कुर्ला (प.), म<mark>ुं</mark>. ७२

अनक्रमांक १ ते ३

Assistant Registrar Co-op Societie Recovery, Ghatkopar (w) Gen. Outward No. 5327 Date 29/01/2025

अर्जदार जाब देणार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध ात्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला मध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक **१४/०२/२०२५ रोजी दुपारी ३.००** वाजता आपण स्वत: अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात) हजर राहन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण जर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रू.	जाब देणार क्र
۶.	रुपेश विठ्ठल लिंगायत	१८/११/२०२४	१३९१	७६,२५२/-	8
۶.	राहूल विठ्ठल लिंगायत	-''-	-''-	-''-	7
₹.	संदिप दत्ताराम लिंगायत	-''-	-''-	-''-	ş

ही नोटीस आज दिनांक २९/०१/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहमुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई.

सही/-

### सार्वजनिक सूचना

सर्वसामान्य ही सार्वजनिक सूचना देण्यात येत आहे की: (1) दिवंगत श्री. सुरेश परसराम मेरचंदानी , (2) दिवंगत श्रीमती. कालन परसराम मिरचंदानी , (3) श्रीमती. बालिनी सुरेश मिरचंदानी हे तिघेही संयुक्त मालक होते, फ्लॅंट क्रमांक १४, इमारत क्रमांक १३, तिसरा मजला, चेंब्रर नवजीवन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई -४०००७४, ज्याचे एकूण क्षेत्रफळ ५४४ चौ. फूट कार्पेट आहे आणि त्यावर ५ जुन्या समभागांच्या प्रत्येकी रु. ५०/- किमतीच्या समभागांवर हक्क आहे, ज्यांचे वेगळे क्रमांक ३४९१ ते ३४९५ (दोन्ही समाविष्ट) आहेत, जुन्या समभाग प्रमाणपत्र क्रमांक ८३९ (दिनांक ०१.०५.१९६२) अंतर्गत. तसेच नवीन समभाग प्रमाणपत्र क्रमांक २०२ (दिनांक २१.०४.२०१८) अंतर्गत १० नवीन समभाग प्रत्येकी रु. ५०/— चे वेगळे क्रमांक २०२१ ते २०३० (दोन्ही समाविष्ट) आहेत.

संयुक्त मालकांपैकी एक, "दिवंगत श्रीमती. कालन परसराम मिरचंदानी यांचे २६.०७.२०१० रोजी पुणे येथे निधन झाले", तसेच त्यांचे पती "दिवंगत श्री. परसराम नानिकराम मिरचंदानी यांचे डिसेंबर १९९९ मध्ये निधन झाले." त्यांचे कायदेशीर वारस असलेल्या मुलांपैकी एक, "दिवंगत श्री. सुरेश परसराम मिरचंदानी (जे माझ्या ग्राहकाचे पती होते) यांचे २६.०४.२००० रोजी मुंबई येथे निधन झाले.'

त्यांच्यामागे खालील कायदेशीर वारस जिवंत आहेत: 1) श्रीमती. शालिनी सुरेश मिरचंदानी – पत्नी, 2) श्रीमती. अंजली जोसेफ (पूर्वाश्रमीची अंजली सुरेश मिरचंदानी ) – विवाहित कन्या, ३) नम्रता सुरेश मिरचंदानी —कन्या.

वरील तीन व्यक्ती हे दिवंगत श्री. सुरेश परसराम मिरचंदानी यांचे एकमेव कायदेशीर वारस आणि हक्कदार आहेत. त्यांच्या मृत पतीिशिवाय अन्य कोणीही कायदेशीर वारस नाही. माझ्या ग्राहकाच्या दोन कन्यांनी आपला हक, हिस्सा आणि स्वामित्वाचे अधिकार त्यांच्या आई श्रीमती. शालिनी सुरेश मिरचंदानी यांना हस्तांतरित करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामळे आता माझ्या ग्राहक श्रीमती. शालिनी सुरेश मिरचंदानी या सदर फ्लॅंटच्या एकमेव आणि संपूर्ण १००% मालक आहेत.

जे कोणी वरील फ्लॅंट किंवा समभागांवर कोणत्याही प्रकारचा हक किंवा दावा (विक्री, देवाणघेवाण, तारण, दान, हस्तांतरण, भाडेकरार, वारसा, ताबा, परवाना, लायन इ.) असल्यास, त्यांनी या नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत पाझ्या ग्राहक श्रीमती. **ञालिनी सुरेश मिरचंदानी किंवा चेंबूर नव**जीवन को. ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड यांच्याशी संपर्क साधावा.

निर्धारित कालावधीनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही दाव्यांचा विचार केला जाणार नाही आणि ते अस्तित्वात नसल्याचे, माफ केल्याचे किंवा सोडून दिल्याचे गृहित धरले जाईल. त्यानंतर माझ्या ग्राहक श्रीमती. ञ्ञालिनी सुरेञ्ञ मिरचंदानी या सदर फ्लॅंटचे हस्तांतरण सोसायटीच्या नोंदी व रजिस्टरमध्ये आपल्या नावावर करण्यासाठी पुढील कार्यवाही करतील.

मुंबई, दिनांक 30 जानेवारी 2025.

टी/१०८/७, इनलॅक्स हॉस्पिटल रोड, चेंबूर कॉलनी, चेंबूर, मुंबई-४०० ०७४

सही/-ॲड. मोहिनी टी. कुंदनानी

(रु.कोटीत)



आलेले आहे,

## पिरामल फार्मा लिमिटेड

CIN: U24297MH2020PLC338592

नोंदणीकृत कार्यालयः तळमजला, पिरामल अनंता, अगस्त्य कॉर्पोरेट पार्क, कमानी जंक्शन, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला, मुंबई-४०००७०, महाराष्ट्र, भारत दुर.क्र.:०२२-३८२०३०००/४०००, ई-मेल:shareholders.ppl@piramal.com; वेबसाईट: www.piramalpharma.com

## ३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तीन व नऊमाहीकरिता एकन्नित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.		सपलेली	सपलेली	सपलेली	चालू कालावधी	मागील कालावधी	सपलेले
क्र.		तिमाही	तिमाही	संबंधित	करिता वर्ष ते	करिता वर्ष ते	मागील
				तिमाही	तारीख आकडे	तारीख आकडे	वर्ष
	तपशील	३१.१२.२०२४	३०.०९.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२४
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षात)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
٩.	कार्यचलनातून एकूण महसूल	२२०४.२२	२२४१.७५	984८.40	६३९७.99	५६१८.८०	८१७१.१६
₹.	कालावधीकरिता व्याज, घसारा, कर, सहकारी व संयुक्त भागीदारीचे निव्वळ						
	नफ्याचे शेअरपूर्व (ईबीआयटीडीए))	389.८७	80२.७२	३२९.८८	९७६.६२	८१५.३४	9३७9.६५
З.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब व सहकारी व						
	संयुक्त भागीदारीचे निव्वळ नफ्याचे शेअर)	89.04	१०२.८६	३७.६८	८५.9३	(६३.३७)	१८२.५९
8.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (करपुर्व व सहकारी व संयुक्त भागीदारीचे						
	निव्वळ नफ्याचे शेअर) (अपवादात्मक बाबनंतर)	६६.८०	920.92	98.3६	989.८8	(४८.१९)	१७९.२९
ч.	कालावधीकरिता निव्वळ नफा, (कर व सहकारी व संयुक्त भागीदारीचे						
	निव्वळ नफ्याचे शेअर) (अपवादात्मक बाबनंतर)	३.६८	२२.५९	90.99	(६२.३७)	(८३.४५)	90.८२
ξ.	कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा						
	(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	9८.७५	७७.५५	43.98	3.49	(४.५१)	७४.५४
७.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/-प्रत्येकी)	9३२३.५८	9323.98	9३२२.९५	9३२३.५८	9३२२.९५	9३२२.९५
८.	राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	_	_	_	_	६५८८.४२
۶.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)						
	१. मूळ	0.03	0.90	0.0८	(0.80)	(0.88)	0.98
	२. सौमिकृत	0.03	0.90	٥.0८	(0.80)	(0.88)	0.98

१. कंपनीचे एकमेव तत्वावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे (रु.कोटीत) संपलेली संपलेली मागील कालावधी संपलेले चालू कालावधी तिमाही तिमाही संबंधित मागील करिता वर्ष ते करिता वर्ष ते तिमाही तारीख आकडे तारीख आकडे तपशील ३१.१२.२०२४ ३०.०९.२०२४ 39.92.2023 ३१.१२.२०२४ 39.92.2023 ३१.०३.२०२४ (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) अलेखापरिक्षात) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) कार्यचलनातून एकूण उत्पन्न 9028.98 २८६४.८१ 9286.32 9268.39 3484.89 8390.99 २. करपुर्व नफा/(तोटा) 948.89 ८९.६६ 488.00 988.84

३.|करानंतर नफा/(तोटा) २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तीन व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तीन व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कषिं संपूर्ण नमुना कंपनीच्या www.piramalpharma.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर

996.60

२१०.०६

३.अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस नियमानुसार नफा व तोटा अहवालात तजवीज केले आहे.

४. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे संचालक मंडळाकडे पुर्नविलोकन व शिफारस करण्यात आले आणि २८ जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि सदर निष्कर्षांचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुर्नविलोकनावर अवलंबून असून त्यांनी अ-फेरबदल मत नोंद केले आहे.

. सदर वित्तीय निष्कर्ष खाली दिलेल्या क्युआर कोड स्कॅनिंगने सुद्धा पाहता येईल.



दिनांकः २८ जानेवारी, २०२५

पिरामल फार्मा लिमिटेडकरिता

नंदीनी पिरामल डीआयएन: ००२८६०९२ मुंबई लक्षदीप 🕄

रोज लक्षदीप'

#### Public Notice TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is inform the General Public that following share certificate of Mahindra & Mahindra Limited Having its registered office at: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai Maharashtra, 400001. Registered in the name of the following shareholder/s have beer

lost	lost by them.								
Sr.	Name of the	Folio	Certificate	Distinctive	No.of				
No	shareholder/s	Numbers	Numbers	Numbers/s	Shares				
01	Late Hansa Sushilkant Late Sushilkant	H000028	2008347	2994137 - 2995080	944				
	Purshotamdas								

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with th above referred share certificates.

Any person who has a claim in respect of the said Shares certificate/s should lodge the su claim with the Company or its Registrar and Transfer Agents: - KFin Technologies Ltd Address:-Selenium Tower B, Plot No-31 & 32, Gachibowli, Financial District Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad, Telangana, 500032 within 15 days of publication on this notice after which no claim will be entertained and the company shall proceed to issue duplicate share certificate/s.

Name of Legal Heir & Applicant:-Uma Sushilkant Shall Address: - Flat No.6. Gokul Niwas. 2nd Floor Place:-Mumbai 5. Dr.N.A.Purandare Mar Grant Road, Mumbai:-400007.

## लायकिस लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९८४पीएलसी४१३२४७ नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, ग्रॅंड्युअर इमारत, वीरा देसाई रोड, गुंदेचा समोर, सिम्फ्नी, अंधेरी-पश्चिम, मुंबई-४०००५३, महाराष्ट्र, भारत. र.:+९१-२२-४०६९४०६९. फॅक्स:+९१-२२-३००९८१२८. ई-मेल:cs@lvkis.com. वेबसाइट:www.lvkis.cor

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			एकमेव			एकत्रित	
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२४ अलेखापरिक्षित	संपलेले ९ महिने ३१.१२.२४ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२४ अलेखापरिक्षित	संपलेले ९ महिने ३१.१२.२४ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२३ अलेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६२७५.४९	२१३४६.१४	८८८४.५५	७९१९.१९	२३५९२.५७	९३२७.७६
2	अविरत कार्यचलनातुन करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	933.48	२६९.०७	84.08	944.44	332.08	989.90
3	अविरत कार्यचलनातुन करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	٩.८६	938.0८	84.08	948.00	३२८.९२	989.80
8	खंडित कार्यचलनातुन करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	-	-	-	-	-	-
ч	खंडित कार्यचलनातुन करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	-	-	-	-	-	-
Ę	वर्षाकरिता नफा/(तोटा)	٩.८६	938.0८	84.08	948.00	३२८.९२	989.80
0	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	9.84	933.48	80.4८	948.04	333.90	१४४.९६
۷	भरणा केलेले समभाग भांडवल (दु.मु. रु.१०/- प्रतिभाग)	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२
9	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.९०/–) (अखंडीत कार्यचलनाकरिता) २. मृतगृत (रु.) २. सीन्योकृत (रु.)	0.09	0.00	0.28	0.60	9.60	\$0.0
90	प्रतिशेक्षर उत्पन्न (प्रत्येकी रु.१०/-) (खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूलपूत (रु.) २. सोन्यीकृत (रु.)	-	-	-	-	-	-

.) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या मुंबई स्टॉक एक्सचेंज www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ) वरील आर्थिक परिणामांचे पुनरावलोकन ऑडिट समितीने केले आहे आणि शिफारस केली आहे आणि संचालक मंडळाने २९.०१.२०२५ रोजी झालेल्या सभेत मान्यता दिली आहे आणि रेकॉर्डवर घेतली आहे

१) मेबी (मचीबाट बंधन आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली. २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत आवश्यक असलेले मर्यादित पनगवलोकन कंपनीच्या लेखा परिक्षकांन

मंडळाच्या वतीने व करित लायकिस लिमिटेडकरित श्री. नादिर उमेदअली ध्रोलिया

व्यवस्थापकीय संचाल

## Form No INC - 26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another

Before the Central Government

Western Region, Mumbai

In the matter of the Companies Act, 2013, Section 13(4) of Companies Act, 2013 and Rule 30(6) (a) of the Companies (Incorporation) Rules, 2014

In The Matter of Cedar Decor Private Limited, Having Its Registered Office At 401/402, The Summit Permises Co Op Soc Ltd. Hanuman Road, Western Express Highway, Vile Parle (E), Mumbai City, Mumbai - 400057, Maharashtra, India. Petitioner

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general meeting held on 17th January, 2025 to enable the company to change its Registered office from "State of Maharashtra" to "State of Gujrat".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, 100, Everest, Marine Drive, Netaji Subhash Chandra Bose Rd, Dhus wadi, Churchgate, Mumbai, Maharashtra 400002, Within Fourteen Days From the date of publication of this notice with a copy of the objections to the applicant company at its registered office at the address mentioned below:

401/402. The Summit Permises Co Op Soc Ltd. Hanuman Road Western Express Highway Vile Parle (E), Mumbai City, Mumbai-400057, Maharashtra, India,

For and on behalf of CEDAR DECOR PRIVATE LIMITED

Mannes BIJAYKUMAR LAXMINARAYAN DOKANIA Director

(DIN: 00028331)

Date: - 30/01/2025

Place: Mumbai

## प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी तथा, उपनिबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई.

कक्ष क्र. २०२, २ रा मजला, कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४०० ६१४.

जा. क्र. मुंबई/उनि/एम-वि/मतदार यादी/२०२/२०२५

१) महाराष्ट्र सहकारी संस्था (सिमतीचे निवडणूक) नियम, २०१४

२) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ (क) (ब) मधील तरतूद ३) सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय यांचेकडील दि. ०६/०८/२०१८ रोजीची अधिसूचना.

महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीचे निवडणूक) नियम, २०१४ व कलम ७३ (क) (ब) तसेच सहकार पणन व वस्त्रोद्योग यांचेकडील अधिसूचनेनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुनिल बनसोडे, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी तथा

उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई विभाग, मुंबई याद्वारे खालील नमूद **०५ क वर्गातील** संस्थांचा सन २०२५ ते २०३० या संचालक मंडळाच्या कालावधीसाठी मतदार यादी अद्यावती करण्याचा कार्यक्रम खालील प्रमाणे घोषित करीत आहे.

१. अक्षय्या को-ऑप. क्रे. सोसा. लि., १६, दिव्या कमर्शिअल कॉम्प्लेक्स, रत्नदीप बिल्डींगच्या बाजुला, रोड नं. १७, प्लॉट नं. ३७, विजया बँकेच्या मागे, चेंबुर, मुंबई-७१.

<u>-: आदेश :-</u>

धनश्री को-ऑप. क्रे. सोसा. लि., बि. नं. १०, रूम नं. अे/१०५, श्री गणेश को-ऑप. हौ. सोसा. लि., लल्लुभाई

३. जय सोमनाथ ग्राहक सहकारी मंडळ मर्या. शॉप नं. १/२, ब्लॉक नं. अ/५, खारदेव नगर, चेंबुर, मुंबई-७१ ४. निकोलस एम्पॉ. को-ऑप. क्रे. सोसा. लि., ४, को-ऑप. पार्क, सायन-ट्रॉम्बे रोड, चेंबुर, मुंबई-७१

५. दुर्गा को-ऑप. क्रे. सोसा. लि., प्लॉट नं ४५/अं/४, शिवाजीनगर नं. १, गोवंडी, मुंबई-४३

मतदार यादी अद्यावतीकरणाचा कार्यक्रम

अ.क्र.	नियम	तपशील	कालावधी	ठिकाण
१	नियम ६(३)	मतदार यादी अद्यावती करणाचा	२८/०१/२०२५	प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी
		कार्यक्रम जाहीर करणे.		यांचे कार्यालय व संस्थेचे कार्यालय.
2	नियम ७	प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे.	२८/०१/२०२५	प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी
				यांचे कार्यालय व संस्थेचे कार्यालय.
3	नियम ८(१)	प्रारूप मतदार यादी हरकती/	२८/०१/२०२५	प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी
	८(२)	आक्षेप दाखल करणे.	ते ०४/०२/२०२५	यांचे कार्यालय.
8	नियम ८(३)	दाखल हरकती/आक्षेप यांचेवर	१२/०२/२०२५	प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी
		निर्णय घेणे.	दु. ३.०० वाजता	यांचे कार्यालय.
ų	नियम ८(४)	अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.	१२/०२/२०२५	प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी
			सायं. ५.०० वा.	यांचे कार्यालय व संस्थेचे कार्यालय.

वरील संस्थेच्या सभासदांना कळविण्यात येते की, उक्त कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवर काही हरकती/सूचना/ दुरूस्ती असल्यास उपरोक्त कालावधीत (सुट्टीचे दिवस सोडून) उपनिबंधक सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई, कक्ष क्र. २०२, दुसरा मजला, कोंकण भवन, बेलापूर, नवी मुंबई यांचे कार्यालयात लेखी स्वरूपात दाखल कराव्यात. उपरोक्त कालावधीनंतर या कार्यालयास प्राप्त झालेल्या आक्षेप/ हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. सदर बाबतीत कोणतीही हयगय होणार नाही याची संस्थेने दक्षता घ्यावी.



(सुनिल बनसोडे) प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी तथा, उपनिबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई.